

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
शासन निर्णय क्रमांक झेडपीए-२००८/प्र.क्र.१८/वित्त-९(३३)
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक ३० जून २००४

- वाचा - १) शासन अधिसूचना, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक झेडपीए-१०९१/
प्र.क्र.-१२५६/३३, दिनांक ४ ऑगस्ट १९९४.
- २) शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक इलाई-१०९८/प्र.क्र.-१६४/
झारती-२, दिनांक ११ जानेवारी २०००.
- ३) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक झेडपीए-२०००/
प्र.क्र.११/३३, दिनांक ८ मार्च २०००.
- ४) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक झेडपीए-२०००/
प्र.क्र.१८/३३, दिनांक २ मे २०००.
- ५) शासन आदेश, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक झेडपीए-२०००/
प्र.क्र.१८/३३, दिनांक १९ जानेवारी २००१.
- ६) शासन अधिसूचना, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र. झेडपीए-२०००/
प्र.क्र.१८-अ/३३, दिनांक १९ मार्च २००४.

प्रस्तावाना - ७३व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामपंचायत संस्थांचे बळकटीकरण करण्याचे धोरण शासनाने स्विकारले आहे. ग्रामपंचायतीच्या हड्डीतील कामे, ग्रामपंचायर्तीना करण्यासाठी दिल्यास, कांगाना गती येते, कामे अधिक चांगली होतात व ग्रामपंचायत निधीमध्येही भर पडतो, हे लक्षात घेवून सदर्द क्रमांक ४ मधील शासन निर्णदात नमूद केलेल्या मर्यादा वाढविण्याची गंरज आहे, असे शासनाच्या निर्दर्शनाला आलेले आहे. त्यामुळे खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.

शासन निर्णय

संदभाधीन अधिसूचना ६ अन्वये दिलेल्या मर्यादा खालीलप्रमाणे सुधारीत करण्यात येत आडेत.

(१) रु. ३०,०००/-पर्यंत उत्पन्न असणा-या ग्रामपंचायतीना रु. ५,००,०००/-
(२) रु. ३०,००१/-च्या पुढे उत्पन्न असणा-या ग्रामपंचायतीना रु. १०,००,०००/-

२. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात करावयाची कामे प्राधान्याने ग्रामपंचायतीला देण्यात याचीत. ग्रामपंचायतीर्य असहमती असेल तर किंवा ग्रामपंचायत नांत्रिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम वाटा नसेल तर, दुसरा प्याय म्हणून जिल्हा परिषदा कामे देण्यासाठे मजूर सहकारी संस्थांचा किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशाप्रमाणे सुशिक्षित बोरोजगार अभ्यर्त्याचा विचार करता देईल.

३. प्रानन्दाभित प्रत्यक्ष। ज्ञानस्वरूप ग्रानपद वाकर्त्तन कलंतराची समृद्धि नाहीली सादर कराला.
 ४. संदर्भाधीन अधिसूचना ६ (अ व ब) मधील उटो आहेत तशाच लागू राहतील.
 ५. जिल्हा परिषदेने सर्व ग्राम पंचायतीना सक्त सूचना ददावी वरे, विविध प्रकल्पातून किंवा योजनेतून घेतलेल्या कामाची यादी न चुकता यासपचायत कार्यालयातील फलकावर लावली पाहिजे.
 ६. यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंथादत समित्या लेखासहित, १९६८ अध्ये योग्य ती दुरुस्ती यथावकाश करण्यात येईल. या बदलाचा परिषार्थ उक्त नियमातील भाग २, नियम १५ खालील उप नियम (१) मधील कलम (iii) मध्येही अंतभूत करण्यात आल्याचे समजेण्यात यावे.
- महाराष्ट्राचे ग्राम्यपाल याच्या आवेशानुसार व नंवारात्रे,

(जयग्री चौधरी)
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रतिलिपी :-

१. आयुक्त, विभाग (सर्व)
२. अध्यक्ष जिल्हा परिषद (सर्व)
३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
४. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
५. मुख्य लेखा परिषक, स्थानिक निधी लेखा, मुंबई
६. उपमुख्य लेखा परिषक, स्थानिक निधी लेखा, (वरिष्ठ) (सर्व)
७. महालेखाकार, महाराष्ट्र (लेखा परिष्का) मुंबई
८. महालेखाकार, महाराष्ट्र (लेखा परिष्का) नागपूर
९. सर्व उप सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग
१०. सर्व कार्यासन अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग,
११. निवड नस्ती, कार्यासन क्र. ३२